

माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांचे जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त "महानायक" हे पुस्तक प्रकाशित करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक : शताब्दी-१०१३/प्र.क्र.७/२०१३/भाषा-३,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख : १८ डिसेंबर, २०१३.

वाचा :-

- १) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. मुमंस-२०१२/१७४/प्र.क्र.२९४/२९-अ, दिनांक २ नोव्हेंबर, २०१२,
- २) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.मुमंस-२०१३/प्र.क्र.८१-अ/२९-अ, दिनांक १५ जून, २०१३.
- ३) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.शताब्दी-२०१३/प्र.क्र.३१८/२९-अ, दिनांक २५ नोव्हेंबर, २०१३.

प्रस्तावना :-

सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २ नोव्हेंबर, २०१२ च्या शासन निर्णयान्वये माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांचे कृषी व संलग्न क्षेत्राच्या विकासामधील योगदान विचारात घेऊन दिनांक १ जुलै, २०१२ ते ३० जून, २०१३ हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून महाराष्ट्र शासनामार्फत साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीच्या दिनांक १३ जून, २०१३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार स्व.वसंतराव नाईक यांचे जीवनावर आधारित "महानायक" हे पुस्तक प्रकाशित करुन, या पुस्तकाच्या १०,००० प्रती वितरीत करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

स्व.वसंतराव नाईक यांचे जीवनावर आधारित "महानायक" या पुस्तकाच्या प्रकाशनाचे काम महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत श्री. मधुकर भावे, मनिषा प्रकाशन यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. या शासन निर्णयान्वये "महानायक" या पुस्तकामध्ये स्व.वसंतराव नाईक यांची विधानसभेतील आणि महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाची १० भाषणे व मा.मुख्यमंत्री आणि मा.उपमुख्यमंत्री यांच्या मुलाखती समाविष्ट करुन नवीन स्वरूपात हे पुस्तक प्रकाशित करण्यास व सदर पुस्तकाच्या १०,००० प्रती वितरीत करण्यासाठी पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

- १) सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी श्री.मधुकर भावे, संपादक, "महानायक" यांच्याबरोबर सामंजस्य करार करावा.

कृ.मा.प.

- २) "महानायक" या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन नागपूर येथे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कृषि प्रदर्शनात करण्यात येणार असल्यामुळे, सदर पुस्तकाचे पुनःमुद्रण करण्यासाठी १ महिना इतकी कालमर्यादा निश्चित करण्यात येत आहे.
 - ३) सदर पुस्तकाचे प्रकाशन व प्रती वितरणाकरीता मंडळाकडून खर्च करण्यात आलेल्या रकमेचे विनियोग प्रमाणपत्र तात्काळ शासनास सादर करणे आवश्यक आहे.
२. यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांना अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या दुय्यम अधिकाऱ्यास याबाबतच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.
३. सदर प्रकल्पावर होणारा खर्च, सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य लेखाशिर्ष, " मागणी क्रमांक ए-४, (दत्तमत) २०७५-संकीर्ण-सर्वसाधारण सेवा (योजनांतर्गत), ८००- इतर खर्च, (००) (१५) स्वर्गीय वसंतराव नाईक जन्मशताब्दी महोत्सव (२०७५०६१७)" या खाली २०१३-२०१४ या वित्तीय वर्षात उपलब्ध करून दिलेल्या मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३१२१८१०५०३८०१३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(वृषाली व. सावंत)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
२. मा.उपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा.मंत्री (सामाजिक न्याय) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
४. मा.राज्यमंत्री (मराठी भाषा) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
५. अपर मुख्य सचिव (र.व.का.), सामान्य प्रशासन विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
६. सचिव (मराठी भाषा) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
७. महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई,
८. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
९. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई,
१०. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
११. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
१२. निवड नस्ती.